

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५
व्या जयंती निमित्ताने राज्यामध्ये
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक समता सप्ताह” साजरा
करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: सान्यावि-२०१५/प्र.क्र.१६३(५)/बांधकामे

कक्ष क्र.१४०, पहिला मजला, मंत्रालय विस्तार,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु मार्ग
मुंबई- ४०० ०३२
तारीख: ४ एप्रिल, २०१६

प्रस्तावना :-

१. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या त्रयीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्य घटनेच्या कलम ४६ मध्ये घटनेने समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दुरदर्शीपणाने व गांभीर्याने नमूद केलेली आहे. कलम ४६ मध्ये “... राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करील...” असे नमूद करण्यात आले आहे. वरील निर्देशांचे अनुषंगाने अनुसूचित जाती व सर्व प्रकारचे पीडीत शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करित आहे. त्या अनुषंगाने अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी. तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत, या करीता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने राज्यात “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” साजरा करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :-

२. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यामध्ये “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” दिनांक ८ एप्रिल, २०१६ ते १४ एप्रिल, २०१६ या कालावधीत साजरा करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांच्या कार्यालयांना खाली नमूद केल्याप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश या शासन निर्णयान्वये देण्यात येत आहेत.:-

| दिनांक | कार्यक्रम |
|-----------------|--|
| ८ एप्रिल, २०१६ | <ul style="list-style-type: none">समता सप्ताहाचे राज्यभर एकाच वेळी उद्घाटन करावयाचे आहे.सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करावा. याबाबतची सर्व जबाबदारी सहाय्यक आयुक्त यांनी पार पाडावी.जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागातर्गत कार्यरत असलेल्या सर्व महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व जिल्ह्याचे माहिती अधिकारी यांना सदर कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने सामावून घ्यावे.या करीता जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सर्व शासकीय अधिकारी, सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करावे.सकाळी १०.०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सप्ताह आयोजनाचा उद्देश विषद करावा.त्याचप्रमाणे विभागीय स्तरावर देखिल ठिकठिकाणी सदर कार्यक्रमाचे आयोजन करावे.मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन मा.मंत्री (सामाजिक न्याय), मा.राज्यमंत्री (सामाजिक न्याय) यांचे प्रमुख उपस्थितीत दिनांक ५.४.२०१६ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे करण्याबाबतच्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण, मुंबई यांनी करावे. |
| ९ एप्रिल, २०१६ | <ul style="list-style-type: none">सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व महामंडळामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची व त्या अंतर्गत कर्जाचे वाटप लाभार्थ्यांना कशा पध्दतीने करण्यात येते याबाबतची सविस्तर माहिती द्यावी. |
| १० एप्रिल, २०१६ | <ul style="list-style-type: none">जिल्हा माहिती अधिकारी तथा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमांचे प्रतिनिधी दृकश्राव्य, प्रिंट मिडीया, प्रसार माध्यमे यांचेकरीता एका दिवसाची कार्यशाळा आयोजित करावी. |

| | |
|-----------------|--|
| | <ul style="list-style-type: none"> या कार्यशाळेत जिल्हा स्तरावरील सर्व शासकीय अधिका-यांना निमंत्रित करून शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याकरीता उदबोधन करावे. त्याचप्रमाणे विभागीय स्तरावर ठिकठिकाणी सदर कार्यक्रमाचे आयोजन करावे. |
| ११ एप्रिल, २०१६ | <ul style="list-style-type: none"> जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी व सिव्हील सर्जन यांचे सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. व्यसनमुक्ती प्रसार कार्यात कार्यरत विविध संस्था संघटनेच्या सहाय्याने कार्यक्रम आयोजित करावेत. त्याचप्रमाणे विभागीय स्तरावर देखिल ठिकठिकाणी सदर कार्यक्रमाचे आयोजन करावे. |
| १२ एप्रिल, २०१६ | <ul style="list-style-type: none"> सर्व शासकीय कार्यालय व स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने, जिल्ह्यांच्या सर्व महत्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबवावे. त्याचप्रमाणे विभागीय स्तरावर देखिल ठिकठिकाणी सदर कार्यक्रमाचे आयोजन करावे. |
| १३ एप्रिल, २०१६ | <ul style="list-style-type: none"> प्रत्येक जिल्ह्यांतील सहाय्यक आयुक्त यांनी जिल्ह्यातील सामाजिक कार्यक्षेत्रातील विचारवंत, नामवंत पत्रकार तसेच सामाजिक चळवळीतील प्रसिध्द व्यक्ती यांचे समाज प्रबोधनपर विविध विषयावर व्याख्यानाचे आयोजन करावे. तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नामवंत लोककलावंत यांचे विविध सामाजिक विषयावर प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करावे. त्याचप्रमाणे विभागीय स्तरावर देखिल ठिकठिकाणी सदर कार्यक्रमाचे आयोजन करावे. |
| १४ एप्रिल, २०१६ | <ul style="list-style-type: none"> जिल्हास्तरावरील सर्व कार्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करावे व जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख कार्यक्रमाचे आयोजन करून “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” याची सांगता करावी. या समारोप कार्यक्रमाचे आयोजन मा. राज्यमंत्री (सामाजिक न्याय) यांचे हस्ते करण्याचे प्रादेशिक उपायुक्त, पुणे यांनी नियोजन करावे. |

३. या कार्यक्रमाच्या जाहिरातीबाबतची संपुर्ण कार्यवाही महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेने पार पाडावी.

४. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष हे “समता व सामाजिक न्याय वर्ष” म्हणून साजरे करण्याचा निर्णय दिनांक ९ ऑक्टोबर, २०१५ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला असून, त्या अंतर्गत राज्यात विविध कार्यक्रम / उपक्रम राबविण्यात येत आहेत.

५. या कार्यक्रमासाठी वर्तमानपत्रातील, दृकश्राव्य माध्यमे व रेडिओ इ. वरील जाहिराती साठीचा अनुषंगिक खर्च डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेने करावा. यासाठी आवश्यक निधी आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांच्या सुचनेनुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेने सर्व जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांना उपलब्ध करून द्यावा.

६. सदर कार्यक्रमासाठी प्रचलित कार्यपध्दतीनुसार आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांनी लेखाशीर्ष २२२५ ३१०८ व २२२५ ३७२५ या लेखाशीर्षाखालील मंजूर तरतुदीतुन विहित कार्यपध्दती अनुसरुन शासन मान्यतेने खर्च भागवावा. या करीता, महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना “आहंरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे.

७. “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” साजरा करताना ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगर पालिका वा राज्य निवडणुक आयोगाने घोषित/ लागू केलेल्या अन्य कोणत्याही निवडणुक/पोटनिवडणुकीची आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची सर्व संबधितांनी दक्षता घ्यावी.

सदरहू शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०१६०४०४१५५८३६७९२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(चंद्रकांत ह.वडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई
२. मा.मुख्य मंत्री यांचे प्रधान सचिव

३. सर्व मा. मंत्री/ मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
४. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, पुणे
५. सर्व अप्पर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, मंत्रालय, मुंबई
६. सर्व विभागीय आयुक्त, महसूली विभाग
७. आयुक्त, समाजकल्याण, पुणे
८. सर्व जिल्हाधिकारी
९. महासंचालक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे
१०. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई, मुंबई
११. व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित, मुंबई
१२. व्यवस्थापकीय संचालक , साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, मुंबई
१३. व्यवस्थापकीय संचालक , संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई
१४. व्यवस्थापकीय संचालक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित, मुंबई
१५. व्यवस्थापकीय संचालक , महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई
१६. व्यवस्थापकीय संचालक , महाराष्ट्र राज्य अपंग आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, मुंबई
१७. सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग
१८. सर्व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण
१९. सर्व जिल्हा समाजकल्याण अधिकारी , जिल्हा परिषद
२०. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परिक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई /नागपूर
२१. निवासी लेखा परिक्षक, मुंबई/अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
२२. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२३. सर्व सह/उप सचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी, सा.न्या.व वि.स.विभाग, मंत्रालय, मुंबई.
२४. निवडनस्ती/बांधकामे.